



Date: 06-08-2024

**To,
Department of Corporate Services,
BSE Limited
25th Floor,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001.**

BSE SCRIP CODE: 504346

SUBJECT: Compliance pursuant to Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 (“Listing Regulations”)

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed copies of Newspaper advertisement titled “Notice of 44TH Annual General Meeting and e-Voting information”, published in “**Active Times**” (English) and “**Pratahkal**” (Regional Marathi Edition) newspapers on **06.08.2024**.

We request you to take the above information on record.

Yours faithfully,

For RRP SEMICONDUCTOR LIMITED

(Formerly known as G D Trading and Agencies limited)



**Ramesh Chandra Mishra
Director
DIN: 00206671**

PUBLIC NOTICE
Public notice is hereby given on behalf of my client **MR. TUKARAM GENAJI DHAUNDE** who is only legal heir of his father **LATE GENAJI NIROJI DHAUNDE**, who was owner of premises situated at Swarnapuri SRA Co-op. Hsg. Soc. Ltd., Building No. 29, Flat No. 504, MMRDA Colony, Kulkarni Nagar, Nagababa Nagar, Vashtakka, Chembur Mumbai - 400074 was expired on 27-12-2012 and after his death the above said property transferred in my name in the year 2018. Still if anyone has any objection for the above said property please contact on **854920758** within 15 days from the date of this publication.
Sd/-
ADVOCATE B. K. MISHRA

PUBLIC NOTICE
My clients Mr. Ravi Ramesh Moolya and Mrs. Shobha Ramesh Moolya are negotiating with Mrs. Rita Sunil Varma, who claims to be the owner of a Flat No. 703 adjoining 908 sq. ft. (Built-up Area) ("said Flat") situated on the 7th Floor of Building No. 15 known as Oshwara Sanskar Co-operative Housing Society Ltd. (hereinafter referred to as "Oshwara MHADA Complex, New Link Road, Andheri (West), Mumbai-400053, more particularly described in the Schedule hereunder written, along with five fully paid up shares of Rs. 50/- each bearing No. 281 to 320 (both inclusive) under Share Certificate No. 79 dated 25th day of January, 2023 representing said Flat No. 703 ("said Shares") issued by Oshwara Sanskar Co-operative Housing Society Ltd. The said Flat and the said Shares hereinafter collectively referred to as the "said Premises", and who intends to sell to my clients the said Premises along with all her beneficial right, title and interest therein with clear and marketable title free from all encumbrances.
Said Mrs. Rita Sunil Varma's husband Mr. Sunil Munshiram Varma was the original allottee of the said Flat. Said Sunil Munshiram Varma died on 03.05.2009 leaving behind his wife said Mrs. Rita Sunil Varma, son Mr. Karan Sunil Varma, and daughter Mrs. Seher Gintraj Kabra as his only legal heirs. Upon the death of said Sunil Munshiram Varma, the said Premises was transferred by the MHADA and the Society in the name of Mrs. Rita Sunil Varma, as per the policy of the MHADA. The children of said Sunil and Rita Varma viz. Mr. Karan Sunil Varma and Mrs. Seher Gintraj Kabra had given their NOC for transfer of said Premises in favour of their mother Mrs. Rita Sunil Varma and subsequent transfer in the name of my clients. They have also consented to execute Release Deed in favour of their mother in respect of the said Premises.
By this NOTICE, all persons having any claim or right against or to the said Premises either by way of inheritance, share, sale, mortgage, charge, trust, loans, exchange, gift, lease, sub-lease, lien, license, possession, right of pre-emption, encumbrance or any other arrangement of any nature whatsoever or by any disposition or otherwise whatsoever are required to make the same known in writing to the undersigned along with supporting documents at my address at #30, Nawab Building, 2nd Floor, 327, D. N. Road, Fort, Mumbai-400021 within 14 days from the date of publication hereof failing which my clients will conclude their transaction for purchase of the said Premises without taking into consideration such claims or objections and the claims or objections if any of such persons shall be deemed to have been waived and abandoned and my clients shall not be responsible for same.
THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:
The flat premises adjoining 908 sq. ft. (Built-up Area) ("said Flat") situated on the 7th Floor of Building No. 15 known as Oshwara Sanskar Co-operative Housing Society Ltd. lying being and situated at Oshwara MHADA Complex, New Link Road, Andheri (West), Mumbai-400053 in K/West Ward of W/M, Mumbai.
Place: Mumbai
Date: 08/08/2024
Satyaprakash Sharma
Advocate, High Court.

PUBLIC NOTICE
NOTICE IS HEREBY GIVEN THAT under the instructions of my clients 1) Kavya Vinayak Alwal and 2) Vinayak Prasad Alwal, I am investigating the title of the immovable property comprising of Flat No. 701, admeasuring about 417 Sq.ft. Carpet area, on the 7th Floor, in B-Wing, of building called as "Building No. 18" Society known as "CHANDIVALI SWARNAPURTI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED", Share Certificate No. 53 holding 10 fully paid up shares of Rs. 50 each numbered from 521 to 530 both inclusive, situated at Mhada Colony, Chandivali, Mumbai 400072, constructed on the pieces or parcels of land situate, lying and being at Village Chandivali in the registration district and sub-district of Mumbai Suburban and bearing C.T.S. 41, Taluka - Kuria, within the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban and the Membership Shares in respect thereof, more particularly described in the Schedule hereunder written and hereinafter referred to as "the said property".
The said property appears to be originally belonging to -
1. Late Mr. Lakshandas Hasnand Jogeshwar who has expired intestate on 13th April 2017
2. Mr. Vijay Lakshandas Jogeshwar and
3. Mr. Omprakash Lakshandas Jogeshwar
As per letter issued by MHADA vide Letter No. ET-620/2024 dated 03/07/2024 the said property has been allotted to Mr. Vijay Lakshandas Jogeshwar and Mr. Omprakash Lakshandas Jogeshwar after the death of Late Mr. Lakshandas Hasnand Jogeshwar.
The said Mr. Lakshandas Hasnand Jogeshwar has expired on 13th April 2017 leaving behind Mr. Omprakash Lakshandas Jogeshwar, Mrs. Shabana Parvez Alan Khan (Before Marriage Name: Ishwari Lakshandas Jogeshwar), Mr. Vijay Lakshandas Jogeshwar, Mrs. Harsha M. Sahani as his only legal heirs.
As per Release Deed dated 30th day of April, 2024 registered vide Serial No. KR/L- 39759/2024 registered at Sub-Registry, Kurla - 3 (C/F-2) M.C. Omprakash Lakshandas Jogeshwar, Mrs. Shabana Parvez Alan Khan, (before Marriage name Ishwari Lakshandas Jogeshwar), Mrs. Harsha M. Sahani have release their shares in respect of the said property in name of Mr. Vijay Lakshandas Jogeshwar. By this Release Deed Releasee i.e. Mr. Vijay Lakshandas Jogeshwar has become the 2/3rd owner of the said property and 1/3 share remains with legal heir i.e. Mr. Omprakash Lakshandas Jogeshwar.
Any persons having any claim or right in respect of the said property described in the schedule hereto below by way of inheritance, share, sale, mortgage, lien, charge, lease, license, tenancy, gift, possession or encumbrance whatsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned in writing through registered post within 14 days from the date of publication of this notice of his/her/ their such claims, if any, with certified true copies of all supporting documents (and not otherwise), failing which such claim will not be entertained in future if the said property is sold, charged or leased or otherwise transferred and such claim/s if any, of such persons shall be treated as waived and not binding upon my clients who intend to purchase the said property.
The schedule of property above referred to:
Flat No. 701, admeasuring about 417 Sq.ft. Carpet area, on the 7th Floor, in B-Wing, of building called as "Building No. 18", Society known as "CHANDIVALI SWARNAPURTI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED", Share Certificate No. 53 holding 10 fully paid up shares of Rs. 50 each numbered from 521 to 530 both inclusive, situated at Mhada Colony, Chandivali, Mumbai 400072, constructed on the pieces or parcels of land situate, lying and being at Village Chandivali in the registration district and sub-district of Mumbai Suburban and bearing C.T.S. 41 Taluka-Kuria, within the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban.
Place: Mumbai
Date: 08/08/2024
C. S. Jadhav
Advocate, High Court
Add:- 11/B/304, Satyaji C.H.S. LTD., Mhada Colony, Chandivali, Mumbai-400072. Contact No. 998727577

CHANGE OF NAME
I was married 16th June 2002. Before marriage my name was Ranjana Vasant Rao Parate. After marriage my name was Ranjana Mohan Hedau. After that on 2nd May 2004 my husband was expired due to road accident. After that near about 10 years, I had been re-married with Mr. Nalthu C Dhakate on 14th February 2013 and my name had been changed in my current name Mrs. Naina Nalthu Dhakate as per documents.
Date: 06.08.2024

PUBLIC NOTICE
We are investigating the Title in respect of the Properties, more particularly described in the schedule herunder:-
It is stated that (1) TARAK CHANDRAVADAN SHAH (since deceased) and his wife (2) MRS. SONI TARAK SHAH were the Joint owners of said Properties. Late TARAK CHANDRAVADAN SHAH, expired intestate at Mumbai on 04.09.2021, leaving behind his Widow, MRS. SONI TARAK SHAH, as his only legal heirs and representatives. Late TARAK CHANDRAVADAN SHAH, expired intestate at Mumbai on 04.09.2021, leaving behind his Widow, MRS. SONI TARAK SHAH, as his only legal heirs and representatives as per Law of succession.
Any persons, legal heirs, institutes, mortgage, Banks, society etc having any claim or right in respect of the said property by way of inheritance, Legal Heirs, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance whatsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his/her/ their such claim, if any, with all supporting documents failing which my client will issue the Clear Title Certificate without reference to such claim / if any, of such person and the same shall be treated as waived and not binding on our clients, the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on our clients.
THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:
(1) Flat No. 704, 7th Floor, B Wing, Central Park, Ekta Parkside, Central Park A to H and K Wing CHS Ltd., Nanarog Road, Opp Global City, Virar West, Virar 401 303; Tal Vasai, District Palghar.
(2) Flat No. 2503, 25th floor, Bldg Known as Solitaire Wing A, Tower 14, Solitaire A CHS Ltd., Kolshet Road, Thane (West), MS 400607; Advocates for the client
(RAJESH SHARMA AND ASSOCIATE)
PROP. ADV. RAJESH SHARMA
Shop No. 2, Gupta Chawl, Off. St. Road, Nr. Rajasthan Hall, Goragaon (W), Mumbai-62.
EMAIL: rajeshsharma69@gmail.com
Place: Mumbai
Date: 06.08.2024

PUBLIC NOTICE
Notice is hereby given on behalf of my client Mr. KISHOR MAGANLAL DEDHIA that his wife Mrs. MEENA KISHOR DEDHIA is the member of the society, who owned and possessed a Room Premises i.e., Room No. D-06, Corral (1) Sri Siddhi Co-operative Housing Society Ltd., Plot No. 33 RSC 20, Gorsl, Borivali (West), Mumbai 400 091, (hereinafter referred to as the said Room Premises), which had been allotted to Mr. INDRAVADAN KJVERJI GALIYA by MHADA Authority under WBP.
Whereas by a Sale Agreement dated 27.02.1997, original allottee Mr. INDRAVADAN KJVERJI GALIYA had sold and transferred the said Room Premises to Mrs. MEENA KISHOR DEDHIA, (therein referred to as the Purchaser), And whereas proper stamp duty has been paid under Amnesty Scheme 2008 on this agreement under bearing No. COB/AV/14623/2008 dated 18.05.2011. And whereas the said owner / member Mrs. MEENA KISHOR DEDHIA was died on 31.01.2005 intestate leaving behind her legal heirs and representatives i.e., 1) Mr. KISHOR MAGANLAL DEDHIA (husband), 2) Mrs. AVANI VIREN GADA (maiden name Ms. AVANI KISHOR DEDHIA - Married daughter) & 3) Mrs. BHAKTI MIHIR PANDYA (maiden name Ms. BHAKTI KISHOR DEDHIA - Married daughter). There are no other legal heirs except hereinabove mentioned. And whereas Mr. KISHOR MAGANLAL DEDHIA intends to apply for transfer of the shares capital of the society in his name as a sole member after obtaining MHADA Transfer NOC subject to obtain Release Deed from the other legal heirs of the deceased.
If any legal heirs, Nominees or person/s or third party is/are having any claim, encumbrance, right, title or interest in the said Room Premises and the shares, the same shall be intimated to the undersigned within 7 days from the publication hereof or otherwise no claim of any nature will be entertained thereafter.
SUPRIYA SHUSHANT KADAM
Advocate High Court
Place: Mumbai
Plot No. 111/D/3, Corral (1)
Date: 06/08/2024
Borivali (W), Mumbai-400 091

PUBLIC NOTICE
Notice is hereby given on behalf of my client Mr. KISHOR MAGANLAL DEDHIA that his wife Mrs. MEENA KISHOR DEDHIA is the member of the society, who owned and possessed a Room Premises i.e., Room No. D-06, Corral (1) Sri Siddhi Co-operative Housing Society Ltd., Plot No. 33 RSC 20, Gorsl, Borivali (West), Mumbai 400 091, (hereinafter referred to as the said Room Premises), which had been allotted to Mr. INDRAVADAN KJVERJI GALIYA by MHADA Authority under WBP.
Whereas by a Sale Agreement dated 27.02.1997, original allottee Mr. INDRAVADAN KJVERJI GALIYA had sold and transferred the said Room Premises to Mrs. MEENA KISHOR DEDHIA, (therein referred to as the Purchaser), And whereas proper stamp duty has been paid under Amnesty Scheme 2008 on this agreement under bearing No. COB/AV/14623/2008 dated 18.05.2011. And whereas the said owner / member Mrs. MEENA KISHOR DEDHIA was died on 31.01.2005 intestate leaving behind her legal heirs and representatives i.e., 1) Mr. KISHOR MAGANLAL DEDHIA (husband), 2) Mrs. AVANI VIREN GADA (maiden name Ms. AVANI KISHOR DEDHIA - Married daughter) & 3) Mrs. BHAKTI MIHIR PANDYA (maiden name Ms. BHAKTI KISHOR DEDHIA - Married daughter). There are no other legal heirs except hereinabove mentioned. And whereas Mr. KISHOR MAGANLAL DEDHIA intends to apply for transfer of the shares capital of the society in his name as a sole member after obtaining MHADA Transfer NOC subject to obtain Release Deed from the other legal heirs of the deceased.
If any legal heirs, Nominees or person/s or third party is/are having any claim, encumbrance, right, title or interest in the said Room Premises and the shares, the same shall be intimated to the undersigned within 7 days from the publication hereof or otherwise no claim of any nature will be entertained thereafter.
SUPRIYA SHUSHANT KADAM
Advocate High Court
Place: Mumbai
Plot No. 111/D/3, Corral (1)
Date: 06/08/2024
Borivali (W), Mumbai-400 091

PUBLIC NOTICE
Public at large hereby informed that our client **MR. MUZIBUR REHMAN HABIBUR REHMAN NAGORI** aged 49 years having address Shop No. 26, B.M.C Chowk No. 2, Sabu Siddhi Road, Crawford Market, Mumbai - 400001, Maharashtra, has agreed to purchase and acquire from **MR. UMER MOHAMMED MAKYAMA** his right, title and interest in the property and more particularly described in the Schedule hereunder written.
All persons having any right, title, interest, claim or share whatsoever into, upon, over or against the property more particularly described in the Schedule hereunder written by way of inheritance, sale, gift, lease, possession, charges, lien or otherwise whatsoever are hereby notified the same in writing to the undersigned at Radhakrishna R. Thakur (Advocate) C/O. A.Y. Sayyid & Co., 3/4, Khan Building, Nawab Tank, Bridge Road, Dockyard, Mumbai-400010, with full particulars, details and documents within 14 days from the date hereof. If no claim is received or made as required hereinabove it shall be presumed that any such claim in, or on the said property or any part thereof shall be deemed to have been waived for all intents and purposes and the same are not binding on our clients, the transaction shall be completed without any reference to such claim.
SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO
All that Piece and Parcel of Shop No. 2, Ground floor, Situated at Mhatre Road, J.V.P.D Scheme, Near J.V.P.D Bus Depot, N.S. Road No. 10, Juhu Circle, Vile Parle (West) Mumbai-400 048, the admeasuring area about 350 square feet built up of C.T.S. No. 31 of Juhu Village.
Radhakrishna R. Thakur
Advocate for **MR. MUZIBUR REHMAN HABIBUR REHMAN NAGORI**
C/O. A.Y. Sayyid & Co. 3/4, Khan Building, Nawab Tank, Bridge Road, Dockyard, Mumbai - 400 010.
Mumbai: 06-08-2024

NOTICE TATASTEEL LIMITED
Registered Office: Bombay House, 24, Homi Bhabha Street, Fort, Mumbai Maharashtra - 400001
Notice is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the company has been lost/ misplaced and the holder of the said securities/ applicant has applied to the company to issue duplicate certificate[s].
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation.

Name Of The Holder, Folio No.	Kind Of Securities And Face Value	No. Of Securities	Certificate No.	Distinctive Number(s)
NANDINI MADAN SINO115803	Equity Shares Of Face Value Rs. 1/- Each	53400	68890	93970871-94024270

Place: Mumbai, Date: 06.08.2024
NANDINI MADAN

PUBLIC NOTICE
Public at large hereby informed that our client **MR. MUZIBUR REHMAN HABIBUR REHMAN NAGORI** aged 49 years having address Shop No. 26, B.M.C Chowk No. 2, Sabu Siddhi Road, Crawford Market, Mumbai - 400001, Maharashtra, has agreed to purchase and acquire from **MR. UMER MOHAMMED MAKYAMA** his right, title and interest in the property and more particularly described in the Schedule hereunder written.
All persons having any right, title, interest, claim or share whatsoever into, upon, over or against the property more particularly described in the Schedule hereunder written by way of inheritance, sale, gift, lease, possession, charges, lien or otherwise whatsoever are hereby notified the same in writing to the undersigned at Radhakrishna R. Thakur (Advocate) C/O. A.Y. Sayyid & Co., 3/4, Khan Building, Nawab Tank, Bridge Road, Dockyard, Mumbai-400010, with full particulars, details and documents within 14 days from the date hereof. If no claim is received or made as required hereinabove it shall be presumed that any such claim in, or on the said property or any part thereof shall be deemed to have been waived for all intents and purposes and the same are not binding on our clients, the transaction shall be completed without any reference to such claim.
SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO
All that Piece and Parcel of Shop No. 2, Ground floor, Situated at Mhatre Road, J.V.P.D Scheme, Near J.V.P.D Bus Depot, N.S. Road No. 10, Juhu Circle, Vile Parle (West) Mumbai-400 048, the admeasuring area about 350 square feet built up of C.T.S. No. 31 of Juhu Village.
Radhakrishna R. Thakur
Advocate for **MR. MUZIBUR REHMAN HABIBUR REHMAN NAGORI**
C/O. A.Y. Sayyid & Co. 3/4, Khan Building, Nawab Tank, Bridge Road, Dockyard, Mumbai - 400 010.
Mumbai: 06-08-2024

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given that Mrs. Aalya Parveen Kamran Ali Shaikh Purchaser of Flat No. 701 has approached the Managing Committee of AI-Hamd Residency situated on CTS No. 963/1 to 3, Brahmanwadi, Moreshtar Palankar Marg (Pipe Road), Village Kuria, II, Mumbai - 400 070 ("Society") as auction purchaser of Flat No. 701 on the 7th Floor in the said Society ("said Flat"). The purchaser has produced copy of Sale Confirmation Letter dated 29.04.2024 for Flat No. 701 issued by Edelweiss Asset Reconstruction in favor of the Purchaser against the said flat alongwith Auction Notice dated 23.04.2024, copy of Order dated 13.10.2022 and 21.12.2022, copy of certified true copy of registered Sale Deed dated 8th June, 2015 and Possession Notice dated 3rd June, 2023 alongwith Panchnama dated 3rd June, 2023 and has requested the said Society to initiate process of transfer of share certificate issued on the said Flat in her name, from the name of Mr. Mohammad Anjum Bilal Khopkar and Mr. Mohammed Shadab Khopkar who were registered members of the said Society having 027 share bearing distinctive nos. 126 to 130 issued by the said Society.
All persons having any claim in respect of the aforementioned Share Certificate of the said Flat or any objection as to issue duplicate share certificate in favour of Mrs. Aalya Parveen Kamran Ali Shaikh by the said Society, whosoever having objection is hereby requested to lodge such claim in writing along with copies of supporting documentary evidence to the Chairman of the said society having their office as mentioned hereinabove, within a period of 15 (fifteen) days from the date of this publication hereof, failing which, the society will proceed to issue duplicate Share Certificate and no claim shall be entertained thereafter.
Mr. Abdul Rehman (Chairman)
AI-Hamd Residency
Mobile No. - 9820378135
Dated this 6th day of August, 2024.

CHANGE OF NAME
Jayprakash Ramjeet changed his name to Jaiprakash Ramjit Yadav as per Affidavit.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that, **MR. AKHILESHKUMAR VIJAYSHANKAR MISHRA**, Owner of Room No. C-07, CHARKOP SHREE RAMESHWAR Co-op. Housing Society Ltd., Plot No. 812, Sector No. 4, R.S.C. No. 1, Charkop, Kandivli (West), Mumbai 400 067, have purchased the above said room under valid Sale Deed dated 28th day of September, 2023 duly registered with office of the Joint Sub-Registrar Borivali No. 1, Mumbai Suburban District, under Registration No. BRL1-14950-2023, Dated 26-09-2023 from the (1) MRS. SUMAN MADAN SINGH and (2) MR. MADAN SINGH. Said **MR. AKHILESHKUMAR VIJAYSHANKAR MISHRA** has applied to the society for transfer of membership required as per bye-laws of the society.
That the said **MR. AKHILESHKUMAR VIJAYSHANKAR MISHRA**, Holder of Share Certificate No. 7, bearing distinctive Nos. 31 to 35 (both inclusive) of the CHARKOP SHREE RAMESHWAR Co-operative Housing Society Ltd., has reported that he has lost or misplaced and not traceable the Original Share Certificate and has applied for the duplicate thereof. Any person having claim of any nature whatsoever on the above Share Certificate should lodge such claim with the Hon. Secretary, CHARKOP SHREE RAMESHWAR Co-operative Housing Society Ltd., at Plot No. 812, R.S.C. No. 1, Sector No. 4, Charkop, Kandivli (West), Mumbai-400067, within 14 days with documentary evidence. Otherwise the duplicate Share Certificate will be issued to him and no claim will be entertained thereafter.
Forward on behalf of **CHARKOP SHREE RAMESHWAR C.H.S. LTD., Sd/- Hon. Secretary**
Place: Mumbai
Date: 06/08/2024

NOTICE
Mrs. Anuja Anil Sawant is the Owner of residential Flat No. 101, Bldg. No. 9B, Om Saldham (SRA) Co-op. Housing Society Ltd. (MUM/SRA/HSG(TC)/10943/2008) situate at Plot of land, bearing CTS No. 427 (pt) 428, 430 (pt) 432 to 437 of Gundhivli Village, Taluka - Andheri MSD situated at 9B Saldham, N. S. Phadke Marg, Andheri (E), Mumbai-400069 and holder of Five shares of the said society No. 44 to 445. That Mrs. Anuja Anil Sawant has purchased the said flat from original allottee Mr. Umakant Dubey vide an Agreement Dated 31st March 2021 Reg. No. BDR15-7768-2021 and her name is recorded on the membership of the said society. As such she is absolute owner of the said flat. Now she would like to sale and transfer of the said flat to the prospective purchaser who has to obtain Housing Loan. However she has lost the original SRA agreement executed by and between Mr. Umakant Dubey (Tenant Occupant) of the One Part AND, M/s Akriti Nirman Pvt. Ltd. (the Developers) on the other Part dated 14/05/2002. For the loss of said agreement Mrs. Anuja Anil Sawant has already given complaint on 27/07/2024 at Kherwadi Police Station Mumbai-51 Lost Report No. 84775-2024.
In case anybody has found and/or got the said agreement by any person, executed by and between Mr. Umakant Dubey (Tenant Occupant) of the One Part AND, M/s Akriti Nirman Pvt. Ltd. (the Developers) on the other Part dated 14/05/2002, my client hereby make request, to the holder/person of said agreement, for person kindly arrange to submit/ hand over it in my office at above said address.
Place: - Mumbai Date: 06/08/2024.

NOTICE
Mrs. Anuja Anil Sawant is the Owner of residential Flat No. 101, Bldg. No. 9B, Om Saldham (SRA) Co-op. Housing Society Ltd. (MUM/SRA/HSG(TC)/10943/2008) situate at Plot of land, bearing CTS No. 427 (pt) 428, 430 (pt) 432 to 437 of Gundhivli Village, Taluka - Andheri MSD situated at 9B Saldham, N. S. Phadke Marg, Andheri (E), Mumbai-400069 and holder of Five shares of the said society No. 44 to 445. That Mrs. Anuja Anil Sawant has purchased the said flat from original allottee Mr. Umakant Dubey vide an Agreement Dated 31st March 2021 Reg. No. BDR15-7768-2021 and her name is recorded on the membership of the said society. As such she is absolute owner of the said flat. Now she would like to sale and transfer of the said flat to the prospective purchaser who has to obtain Housing Loan. However she has lost the original SRA agreement executed by and between Mr. Umakant Dubey (Tenant Occupant) of the One Part AND, M/s Akriti Nirman Pvt. Ltd. (the Developers) on the other Part dated 14/05/2002. For the loss of said agreement Mrs. Anuja Anil Sawant has already given complaint on 27/07/2024 at Kherwadi Police Station Mumbai-51 Lost Report No. 84775-2024.
In case anybody has found and/or got the said agreement by any person, executed by and between Mr. Umakant Dubey (Tenant Occupant) of the One Part AND, M/s Akriti Nirman Pvt. Ltd. (the Developers) on the other Part dated 14/05/2002, my client hereby make request, to the holder/person of said agreement, for person kindly arrange to submit/ hand over it in my office at above said address.
Place: - Mumbai Date: 06/08/2024.

NOTICE
Mrs. Anuja Anil Sawant is the Owner of residential Flat No. 101, Bldg. No. 9B, Om Saldham (SRA) Co-op. Housing Society Ltd. (MUM/SRA/HSG(TC)/10943/2008) situate at Plot of land, bearing CTS No. 427 (pt) 428, 430 (pt) 432 to 437 of Gundhivli Village, Taluka - Andheri MSD situated at 9B Saldham, N. S. Phadke Marg, Andheri (E), Mumbai-400069 and holder of Five shares of the said society No. 44 to 445. That Mrs. Anuja Anil Sawant has purchased the said flat from original allottee Mr. Umakant Dubey vide an Agreement Dated 31st March 2021 Reg. No. BDR15-7768-2021 and her name is recorded on the membership of the said society. As such she is absolute owner of the said flat. Now she would like to sale and transfer of the said flat to the prospective purchaser who has to obtain Housing Loan. However she has lost the original SRA agreement executed by and between Mr. Umakant Dubey (Tenant Occupant) of the One Part AND, M/s Akriti Nirman Pvt. Ltd. (the Developers) on the other Part dated 14/05/2002. For the loss of said agreement Mrs. Anuja Anil Sawant has already given complaint on 27/07/2024 at Kherwadi Police Station Mumbai-51 Lost Report No. 84775-2024.
In case anybody has found and/or got the said agreement by any person, executed by and between Mr. Umakant Dubey (Tenant Occupant) of the One Part AND, M/s Akriti Nirman Pvt. Ltd. (the Developers) on the other Part dated 14/05/2002, my client hereby make request, to the holder/person of said agreement, for person kindly arrange to submit/ hand over it in my office at above said address.
Place: - Mumbai Date: 06/08/2024.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority
Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963.
First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602.
E-mail :- ddr.ta@gmail.com
Tel :- 022 2533 1486

Application No. 494 of 2024
No. DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/4728/2024 Date: - 01/08/2024
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963
Applicant :- Aakash Vihar Co-operative Housing Society Ltd., Address :- Bhujabal Vadi, Rambaug Lane No. 2, Kalyan (W), Tal. Kalyan, Dist. Thane.
Versus
Opponents :- 1. M/s. Aarohi Developers Corporation 2. Vishwanath Ranaji Bhujabal 3. Padmakar Ranaji Bhujabal 4. Ashok Ranaji Bhujabal 5. Pratap Ranaji Bhujabal 6. Nirman 1 Co-op. Hsg. Soc. Ltd. 7. Nirman Park - 2 Co-op. Hsg. Soc. Ltd. 8. Arni Darshan Co-op. Hsg. Soc. Ltd. 9. The Ankur Co-op. Hsg. Soc. Ltd. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 20/08/2024 at 12:00 p.m.
Description of the Property :- Mouje Chikanghar, Tal. Kalyan, Dist-Thane

Survey No./CTS No.	Hissa No.	Total Area
99/A/1/2	-	1979.31 sq.mtrs.

Sd/-
(Dr. Kishor Mande)
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Thane,
& Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority
Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963.
First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602.
E-mail :- ddr.ta@gmail.com
Tel :- 022 2533 1486

Application No. 492 of 2024
No. DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/4698/2024 Date: - 31/07/2024
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963
Applicant :- Jay Dwarika Co-operative Housing Society Ltd., Address :- New Aarya Road, Dombivli (East), Tal. Kalyan, Dist. Thane.
Opponents :- 1. Shri. Chandrakant A. Patil 2. M/s. Laxminarayana Enterprises. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 14/08/2024 at 12:00 p.m.
Description of the Property :- Mouje Dombivli (East), Tal. Kalyan, Dist-Thane

Survey No./CTS No.	Hissa No.	Total Area
3 (Old) 3/A/1/11 (New) CTS No. 3012 to 3024	1 (Part)	464 sq.mtrs. out of 470.90 sq.mtrs.

Sd/-
(Dr. Kishor Mande)
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Thane,
& Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority
Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963.
First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602.
E-mail :- ddr.ta@gmail.com
Tel :- 022 2533 1486

Application No. 358 of 2024
No. DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/4710/2024 Date: - 31/07/2024
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963
Applicant :- Radha Krishna Park Co-operative Housing Society Ltd., Address :- Boradpada Road, Badlapur Gaon Tal. Ambernath, Dist. Thane.
Versus
Opponents :- 1. M/s Sarvesh Enterprises And Association through Shri. Ashok Bala Mhatre 2. Shri. Ashok Bala Mhatre 3. Motiram Lake View Co-op Housing society limited 4. Kulgaon Badlapur Municipal Council Chief Executive Officer Mr. Balchandra Gosavi. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 05/08/2024 at 01:00 p.m.
Description of the Property :- Mouje Badlapur, Boradpada Road, Tal. Ambernath, Dist-Thane

Survey No./CTS No.	Hissa No.	Total Area
170	1/5	1050 sq.mtrs. out of 6500 sq.mtrs.

Sd/-
(Dr. Kishor Mande)
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Thane,
& Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority
Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963.
First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602.
E-mail :- ddr.ta@gmail.com
Tel :- 022 2533 1486

Application No. 491 of 2024
No. DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/4697/2024 Date: - 31/07/2024
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963
Applicant :- Shree Prasad Co-operative Housing Society Ltd., Address :- Ganesh Mandir Road, Opp. Nehru Maidan, Dombivli (East), Tal. Kalyan, Dist. Thane.
Versus
Opponents :- 1. Mr. Vishnu Damodar Nimbargi 2. Smt. Veena Damodar Nimbargi 3. M/s. Apama Associates. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 14/08/2024 at 12:00 p.m.
Description of the Property :- Mouje Dombivli (East), Tal. Kalyan, Dist-Thane

Survey No./CTS No.	Hissa No.	Total Area
38 (Old) 38/1/0 (New) & 6693A - CTS	1 (Part)	347 sq.mtrs.

Sd/-
(Dr. Kishor Mande)
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Thane,
& Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority
Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963.
First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602.
E-mail :- ddr.ta@gmail.com
Tel :- 022 2533 1486

Application No. 499 of 2024
No. DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/4724/2024 Date: - 01/08/2024
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963
Applicant :- Sai Kiran Heights Co-operative Housing Society Ltd., Address :- Survey No. 180, Hissa No. 3/2, Boradpada Road, Badlapur (W), Tal. Ambernath, Dist-Thane.
Opponents :- 1. M/s. Gharonda Enterprises Developers through Shri. Rajesh Hanumansingh Pardeshi 2. Karunashankar Hublal Raidas. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 20/08/2024 at 12:00 p.m.
Description of the Property :- Mouje Badlapur, Boradpada Road, Tal. Ambernath, Dist-Thane

Survey No./CTS No.	Hissa No.
--------------------	-----------

